

Ref: SPMCL/BSE/SEC/2023-24/32

19th August, 2023

The General Manager,
Corporate Services/Listing Department
BSE Limited
Floor 25, P.J. Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code : 540168

Sub : Newspaper advertisement for Corrigendum to Notice of 37th Annual General Meeting of the Company to be conducted through VC/OAVM

Dear Sir,

We herewith annex newspaper publication of Corrigendum to the Notice of 37th Annual General Meeting published in Financial Express (English) and Mumbai Lakshdweep (vernacular language).

Kindly take the same on record.

Thanking You.

Yours faithfully,

For Supra Pacific Financial Services Limited

CS Leena Yezhuvath
Company Secretary

Notice is hereby given that the Certificates for the under-mentioned Equity Shares of the Company have been lost and the holders of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificates.

Registered Office: UltraTech Cement Ltd. B Wing, 2nd floor Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai, 400093. Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Certificate No.	Distinctive Nos. From	Distinctive Nos. To
585410	Sanjay Jayant Patel	15	215180	38295332	38295346
585411	Uma Sanjay Patel	63	215181	38295445	38295507

Sanjay Jayant Patel
Uma Sanjay Patel
Sushila Jayant Patel
(Name of Shareholder)

Shreyas
SHIPPING & LOGISTICS LTD
CIN No.: L63000MH1988PDC048500
Registered Office: D 301-305, Level 3, Tower II, Seawoods Grand Central, Plot no. R1, Sector 40, Neri Nodi, Navi Mumbai, Maharashtra, 400706, IN.
Tel: 022 6811 0300 Fax: 022 6811 0333 Email: investor.ssl@transworld.com
Website: <https://www.transworld.com/shreyas-shipping-and-logistics.html>

NOTICE OF THE 35TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING FACILITY AND CUT OFF DATE

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the Shareholders of Shreyas Shipping and Logistics Limited (the Company) will be held on Thursday 14th September 2023 at 11.00 a.m. (I.S.T) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses, as set forth in the Notice convening AGM.

In compliance with Circular No.14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021, 02/2022 and 10/2022 dated 08th April 2020, 13th April 2020, 05th May 2020, 13th January 2021, 14th December 2021, 05th May 2022 and 28th October 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), and other applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 (collectively known as relevant circulars), the AGM of the Company is being conducted through VC/OAVM facility, without physical presence of the Shareholders at a common venue.

The Company has dispatched the Annual Report for the financial year 2022-23 along with the Notice convening AGM, through electronic mode, via e-mail on Wednesday, 16th August 2023 to the Shareholders, whose email addresses are registered with the Company / Depository Participants / Registrar and Share Transfer Agent (RTA) as on Friday 11th August, 2023, in accordance with the relevant circulars. Shareholders may note that the Annual Report along with the Notice of the AGM, instructions for remote e-voting and participation in the AGM through VC/OAVM are also made available on the website of the Company at <https://www.transworld.com/shreyas-shipping-and-logistics.html>, and website of RTA M/s. Link Intime India Private Limited (LIPL) at <https://linkintime.com> and a website of the stock exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Remote e-voting and e-voting during AGM
Pursuant to Section 108 of the Act read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, the Company is pleased to provide remote e-voting facility to all its Shareholders to cast their vote electronically on all resolutions as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system platform (remote e-voting) provided by Link Intime India Private Limited.

All the Shareholders are informed that:

- The cut-off date for determining the eligibility of Shareholders to vote is Thursday, 7th September 2023;
- Persons whose names are recorded in the register of members/beneficial owners as on the cut-off date shall be entitled to vote using the remote e-voting facility or at the AGM;
- Any person, who acquires shares of the Company and becomes a Shareholder of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, Thursday, 7th September 2023, may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in. However, if such shareholder is already registered with LIPL for remote e-voting, then the existing User ID and Password can be used for casting the vote.

- The remote e-voting shall remain open for a period of 3 days commencing from Monday, 11th September 2023 10.00 A.M. (I.S.T) to Wednesday, 13th September 2023 05.00 P.M. (I.S.T) (both days inclusive);
- E-voting shall not be allowed beyond 05:00 P.M. (I.S.T) on Wednesday, 13th September 2023. The remote e-voting module will be disabled by LIPL after 05:00 P.M. (I.S.T) on Wednesday, 13th September 2023 and once the vote on the resolution is cast by a member, he/she shall not be allowed to change it subsequently;
- Only those Members/Shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM.
- The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again;
- Details of the process of casting votes by Shareholders are included in the AGM Notice.

9. The Company has appointed Mr. Vicky M. Kundaliya, Company Secretary in Practice, Proprietor of M/s. V.M. Kundaliya & Associates, Mumbai as the Scrutinizer to scrutinize the e-voting process and voting at the AGM in a fair and transparent manner.
In case Members have any queries regarding remote e-voting/e-voting during the AGM, can contact Link Intime Private Limited at enotices@linkintime.co.in or instameet@linkintime.co.in or Helpdesk.02249186000/49186175.

By Order of the Board of Directors
For Shreyas Shipping and Logistics Limited
Sd/-
Namrata Malushte
Company Secretary

Place: Navi Mumbai
Date : 16th August 2023

Place: Navi Mumbai
Date : 16th August 2023

kotak
Kotak Mahindra Bank Limited
CIN - L65110MH1985PLC038137
Registered Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.
Tel: +91 22 6166 0001, Fax: +91 22 6713 2403
Website: www.kotak.com Email: KotakBank.Secretarial@kotak.com

NOTICE is hereby given that the below mentioned share certificates of the Bank have been lost/misplaced and the holders thereof have applied to the Bank for effecting issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said shares should lodge his/her claim with the Bank's Registrars & Transfer Agents, KFin Technologies Limited at Selenium building, Tower-B, Plot No.31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500032 within 7 days from the date of this Notice, failing which the Bank will proceed to issue 'Letter of Confirmation' (in lieu of duplicate certificate(s)) to the concerned holders, in accordance with the applicable provisions of law, without any further intimation:

Folio No.	Name of the holder(s)	Certificate No.	Distinctive Nos. From	Distinctive Nos. To	No. Of Shares
KMF120517	Waseem	175269	17491801	17491900	100
		267305	26608854	26608953	100
KMF800114	K S Mohammed Ibrahim	806918	918101628	918103627	2000

For KOTAK MAHINDRA BANK LIMITED
Sd/-
Avan Doomasia
Company Secretary

Mumbai, August 17, 2023

L&T Finance Limited
Registered Office: 15th Floor, P5 Srijan Tech Park
Plot No. 52, Block DN, Sector V, Salt Lake City
Kolkata 700 091, District 24-Parganas North.
CIN No.: U65910WB1993FLC068010
Branch office: Badlapur

PUBLIC AUCTION FOR SALE OF MORTGAGED PROPERTY

The Authorised Officer of L&T Finance Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 [54 OF 2002] and in exercise of powers conferred under the said Act is auctioning the following property on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS CONDITION" by way of "PUBLIC AUCTION" for recovery of its dues and further interest, charges and costs etc.

Name of Borrower and Co-Borrower	Secured Property Address	Loan Account Number(s)	Physical Possession Taken	Earnest Money Deposit 10% or more of RP (In ₹)	Total Outstanding dues as on 11-08-2023	Reserve Price (In ₹)	Date of Inspection	Date and Time of Auction
1. Mahesh Mahadev Lakkundi 2. Deepali Lakkundi 3. Sameer Mahadik	Property Address - Flat No 301 Admeasuring 491 Sq.ft Carpet Area On 3rd Floor, River Park, E Wing, S No-71, 66, House No-1(p)t, 2,3,4,5,6, Kulgoan, Badlapur East Thane Maharashtra-421504 North Property No.65, House No.9, S No.65/6 South Property Of Filimina Disoza, S No.66/lpt East Property Of Lyuis Antoni Disoza And Others West Property OF S No.64, H No.8	MUMMH1 4001302 and MUMMH1 4001374	13th April, 2023	Rs. 2,13,397.20/-	Rs. 67,05,815.65/-	Rs. 21,33,972/-	29/08/2023	04/09/2023 at 3 pm

Terms And Conditions Of Public Auction

- The E-auction Sale is being conducted online by the Authorised Officer through the website <https://sarfaesi.E-auctiontiger.net> under the provisions of SARFAESI Act with the aid and through public e-Auction mode.
- The public E-auction will be conducted on the date and time mentioned herein above, when the secured asset/s mentioned above will be sold on "AS IS WHERE IS" BASIS and "AS IS WHAT IT IS" CONDITION.
- For participating in the public E-auction, intending purchasers/bidders will have to submit the details of refundable Earnest Money Deposit of 10 % of the reserve price of the secured assets along with copies of the PANCARD, Board Resolutions in case of company and Address Proof on or before 02/09/2023.
- The EMD of all other bidders who did not succeed in the public E-auction will be refunded by LTF within 7 days of the closure of the public E-auction. The EMD will not carry any interest.
- The successful purchaser/bidder shall deposit the 25 % (inclusive of EMD) of his/its offer by way of D.D./P.O favoring "L&T Finance Limited" payable at Mumbai on or before 18:00 hours on 04/09/2023 i.e., day of e-auction or on the next working day i.e., 05/09/2023, which deposit will have to be confirmed by L&T Finance Limited, failing which the sale will be deemed to have failed and the EMD of the said successful bidder shall be forfeited. The balance amount i.e., 75% of purchase price payable shall be paid by the purchaser to L&T Finance Limited on or before the fifteenth day of confirmation of sale of immovable property or such extended period as per provisions of law.
- For inspection of property or more information, the prospective bidders may contact the authorised officer i.e., "Name - Harilal Gupta, L&T Finance Ltd., - Office: 6th Floor, Brindavan Building, Plot No 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom, SantaCruz (East), Mumbai - 400 098 and Santosh Tiwari, contact No. 9920490126, L&T Finance Ltd., - Office: 6th Floor, Brindavan Building, Plot No 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom, SantaCruz (East), Mumbai - 400 098" At any stage of the E-auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-poned the E-auction without assigning any reason there of and without any prior notice.
- The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law.
- The Borrower/Guarantors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of above-mentioned public E-auction sale.
- The Borrower (s) / Co-Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) are hereby called upon to pay the entire loan outstanding dues as mentioned above before the said E-auction date failing which the L & T Finance Ltd shall sale the property as per the provisions laid down in the SARFAESI ACT,2002.
- The Borrower (s) / Co-Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) /public at large are hereby restrained from transferring by way of sale, lease or otherwise with the secured assets referred to in the notice without prior written consent of L&T Finance Limited.

Date: 18.08.2023
Place: Badlapur
Authorized Officer
For L&T FINANCE LIMITED
Sd/-

RBL BANK LIMITED E-AUCTION SALE NOTICE (UNDER SARFAESI ACT, 2002)

Registered Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001
Branch Office at: RBL Bank Ltd. 9th Floor, Techniplex-I, Off Veer Savarkar Flyover, Goregaon (West) Mumbai-400062

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSET CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("SARFAESI ACT") READ WITH RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("RULES")

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower, Guarantor (s) and Mortgagor (s) that the below described immovable properties mortgaged/charged (collectively referred as "Property") to RBL Bank Ltd. ("Secured Creditor/Bank"), the Actual Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of the Bank under section 13(4) & section 14 of the SARFAESI Act read with the Rules, as detailed hereunder, will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without Recourse Basis" on 27/09/2023, for recovery of the Bank's outstanding dues plus interest as detailed hereunder under Rules 8 and 9 of the Rules by inviting bids as per below e-auction schedule:

S. No.	Name of the Borrower & Guarantor (s)	Details of Property(ies) & Mortgagor	Amount as per Demand Notice Date of Demand & Possession Notice under SARFAESI Act	Inspection Date and Time	Reserve Price EMD Bid Increase Amount	Date/Time of E-Auction	Last Date for Receipt of Bids along with documents	Name of Authorised Officer/ Phone No./ Email id
1	M/s. Hydro Solution Pvt. Ltd. (Applicant).	Mortgaged Property Jointly Owned by Mr. Satish Shirram Khanna and Mrs. Madhu Satish Khanna. Residential Flat bearing no.303 on 3rd floor (admeasuring approx. carpet area 618 sq. fts.) in the building known as "Gyan Darshan Co-operative Housing Society Limited", situated at Survey no.499, Hissa no. 3, City Survey No.328, Near Municipal Garden, S.V.P. Road, Kandivali (West), Mumbai 400067, the boundaries more particularly mentioned in our notice dated 24/05/2023.	INR 1,56,92,502.36/- [Rupees One Crore Fifty-Six Laks Ninety-Two Thousand Five Hundred Two and Thirty-Six Paise Only] as on 24/05/2023.	05/09/2023 between 11:00 a.m. to 12:00 p.m.	Reserve price: 1,44,00,000.00 (Rupees One Crore Forty-Four Lakhs Only) EMD: 10% of Reserve Price Bid Increase amount: 50,000.00 (Rupees Fifty Thousand Only)	27/09/2023 12:30 p.m To 01:30 p.m	On or Before 26/09/2023 upto 5:00 p.m	Samir Bhagat, Call No: 9833628887 Email ID: Samir.Bhagat@rblbank.com and Swatantrakumar Mishra Call No: 9819052865 Email ID: Swatantrakumar.Mishra@rblbank.com
2	Mr. Satish Shirram Khanna (Co-Applicant and Mortgagor)							
3	Mrs. Madhu Satish Khanna (Co-Applicant and Mortgagor)							
4	Mr. Chetan Satish Khanna (Co-Applicant)							

Terms and Conditions:

- The E-Auction Sale will be online through e-auction portal. The interested bidders are advised to go through the detailed terms and conditions of auction available on the website of <https://www.bankauctions.com> & <https://www.rblbank.com/pdf-pages/news> before submitting their bids and taking part in e-auction.
- It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the Property and specification before submitting the bid.
- The interested bidders shall submit their EMD details and documents through Web Portal: <https://www.bankauctions.com> (the user ID & Password can be obtained free of cost by registering name with <https://www.bankauctions.com>) through Login ID & Password. The EMD shall be payable through DD at RBL Bank Ltd. 9th Floor, Techniplex-I, Off Veer Savarkar Flyover, Goregaon (West) Mumbai-400062 before 5:00 PM on or before 26/09/2023.
- Interested bidders may avail support/ online training on E-Auction from M/s. C1 India Pvt Ltd Contact No: 7291981124/25/26. Contact Person Mr. Hareesh Gowda Mob No: 09549597555, e-mail-id: hareesh.gowda@c1india.com and for any query in relation to Property, they may contact Mr. Samir Bhagat, Authorised Officer (Mob. No. 9833628887 email: Samir.Bhagat@rblbank.com) or Mr. Swatantrakumar Mishra, Authorised officer (Mobile No. 9819052865 email ID. Swatantrakumar.Mishra@rblbank.com)
- The Authorised Officer of the Bank reserves the right to accept or reject any or all bids, &/ or to postpone/cancel the auction at any time without assigning any reason whatsoever and his decision in this regard shall be final and binding.
- The asset shall not be sold below reserve price.
- The EMD shall be refunded only after 02 Working days, without interest, if the bid is not successful.
- Time and manner of payment:
a) Payment of 25% inclusive of 10% of EMD of the sale amount on acceptance of the offer by the Bank on the same day of acceptance of offer or not later than next working day.
b) Balance within 15 days of the confirmation of sale by the Bank.
c) In case of default of payment, all amounts paid shall be forfeited, as per provisions of the SARFAESI Act, 2002 and SARFAESI Rules, as case may be.
- The above sale shall be subject to the final approval of Bank.
- Interested parties are requested to verify/confirm the statutory and other dues like Sales/Property tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/offices. The Bank does not undertake any responsibility of payment of above dues.
- The particulars in respect of the Secured Assets specified herein above have been stated to the information of the undersigned who however shall not be responsible for any error, misstatement or omission in the said particulars. The prospective purchasers, tenders are therefore requested to check and confirm in their own interest these particulars and other details in respect of the Secured Assets before submitting tenders.
- Sale is strictly subject to the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form.
- The bidders/tenders/offers shall improve their further offers in multiples of Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand Only).
- The successful bidder/offeree shall bear all stamp duty, registration fees, and incidental expenses for getting sale certificate registered as applicable as per law.

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT

The Borrower, Guarantor(s) and Mortgagor(s) are hereby notified to pay the aforementioned sum along with further interest thereon plus penal and other interest and amounts as per the Transaction Documents before the date of E-Auction falling which, the Property will be auctioned/sold to recover the outstanding dues.
Sd/
Authorized Officer
RBL Bank Ltd.

Date : 19/08/2023
Place: Navi Mumbai

KCL INFRA PROJECTS LIMITED
Corporate Identification Number: L45201MH1995PLC167630
Registered Office: B-3, 204, Saket Complex, Thane (West) - 400601, Maharashtra, India; Contact Details: +91-9425052211/+91-9301300600; Email-ID: kclinfra@yahoo.co.in, info@kclinfra.com, cs@kclinfra.com; Website: www.kclinfra.com;

EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Sl. No.	PARTICULARS	QUARTER ENDED		YEAR ENDED	
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED
1	Total Income from Operations (Net)	285.40	661.77	193.62	2157.14
2	Net Profit/(Loss) for the period before tax and Exceptional items	53.93	6.79	22.62	106.03
3	Net Profit/(Loss) for the period before tax and after Exceptional items	53.33	8.79	22.62	106.03
4	Net Profit for the period after Tax (after Extraordinary items)	39.83	6.35	16.90	78.58
5	Total Comprehensive Income for the period	39.83	6.35	16.90	78.58
6	Paid Up Equity Share Capital	3151.87	2480.15	526.62	2480.15
7	Reserves(Excluding Revaluation Reserves as at balance sheet date	0.00	0.00	1447.90	1526.48
8	Earning per Share-Basic(after extraordinary items)(of Rs:-2/-each)	0.03	0.0051	0.06	0.06
9	Earning per Share-Diluted(after extraordinary items)(of Rs:-2/-each)	0.03	0.0051	0.06	0.06

Note:
1. The above Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023 were reviewed by the Audit Committee at its meeting held on August 14, 2023 and approved by the Board of Directors at the meeting held on that date. The statutory Auditors of the Company have carried out audit of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
2. The results of comparative previous period have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in of the (Ind AS) 34 on Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
3. The figures of the previous period/year have been re-grouped and re-arranged wherever necessary to correspond with current period's classification/disclosure.

Place: Thane
Date:- 14.08.2023

By Order of the Board
For and behalf of KCL Infra Projects Limited
Sd/-
Mohan Jhavar
Managing Director.
DIN:00495473

SUPRA PACIFIC FINANCIAL SERVICES LIMITED
CIN: L74140MH1986PLC039547
Regd. Office: No. 3, Ground Floor, Building No. 12, Amar Niketan Nr. JB Nagar Post Office, JB Nagar, Andheri East Mumbai, Mumbai City, MH - 400059
Web: www.suprapacific.com, Email: info@suprapacific.com Ph: 0484 6655555

CORRIGENDUM /ADDENDUM TO NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING DATED 31.07.2023

This Corrigendum has been issued to correct the following in the notice of Annual General Meeting dated 31.07.2023 issued by the Company for convening the 37th Annual General Meeting (AGM) of the company, scheduled to be held on Thursday, 24th August, 2023 whose email IDs are registered with the Company/Depository Participants in due compliance with the provision of Companies Act, 2013 read with Rules made thereunder and Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities And Exchange Board Of India in respect of holding of AGM through VC/OAVM.

Revised contents of the AGM Notice is set forth hereunder:
The number of shares held by Mr. Jyoti Sebastian and Mr. Manoj Karumathil has been corrected as 43956 and 13188 respectively wherever appears in the Notice of Annual General Meeting as should be read as 43956 and 13188 respectively.

This corrigendum shall be read in conjunction with the AGM Notice. All other contents of the AGM Notice, save and except as amended by this Corrigendum, shall remain unchanged.

This Corrigendum shall form an integral part of the AGM Notice circulated to the shareholders of the Company. Accordingly, all concerned shareholders, Stock Exchanges, Depositories, Registrar and Share Transfer Agent, agencies appointed for e-voting, other Authorities, regulators, and all other concerned persons are requested to take note of the above changes.

This Corrigendum shall also be available at the website of the Company at www.suprapacific.com.

By Order of the Board
For Supra Pacific Financial Services Limited
Sd/-
Leena Yezhuvath
Company Secretary
M. No. ACS 61387

Place: Kochi
Date: 16.08.2023

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF TOPAKI MEDIA PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS	
1. Name of corporate debtor	Topaki Media Private Limited
2. Date of incorporation of corporate debtor	26-Aug-1994
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies (RoC), Maharashtra
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U70109MH1994PTC187857
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered Office as per NCLT Order 171-C, Floor-17, Plot-224, C-Wing, Mittal Court, Jammalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400021 Principal Office: Row House No 5, Behind Akshay Dental Hospital, Peer Bazaar Dargah Road, Pratap Nagar, Aurangabad - 431005
6. Insolvency commencement date in respect of corporate debtor	10-Aug-2023. Order issued & intimated on 14-Aug-2023
7. Estimated date of closure of insolvency resolution process	06-Feb-2024 (180 days from Commencement date)
8. Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Mr. Shyamundar Purshottamlal Dhanuka (IBBI/IPA-002/IP-N01104/2021-2022/13641)
9. Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	A-301, Krishna Tower, Atmaram Sawant Marg, Kandivali East, Mumbai - 400 001 sdhanuka@yahoo.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	A-301, Krishna Tower, Atmaram Sawant Marg, Kandivali East, Mumbai - 400 001 criptopaki@gmail.com
11. Last date for submission of claims	31-Aug-2023
12. Classes of creditors, if any, under class (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Not Applicable
13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) https://ibbi.gov.in/home/downloads (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Topaki Media Private Limited on 10-Aug-2023.

The creditors of Topaki Media Private Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 31-Aug-2023 (falling fourteen days from the appointment of the interim resolution professional) to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class (Not Applicable) in Form CA. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Shyamundar Purshottamlal Dhanuka Interim Resolution Professional for Topaki Media Private Limited

Date : 14-Aug-2023
Place : Mumbai Regn No. IBBI/IPA-002/IP-N01104/2021-2022/13641

PHOENIX
True way to weigh
CIN No.: L31909MH1999PLC119321
Reg Off: 306 A, Bhabha Bldg., N.M. Joshi Marg, Delisle Road, Mumbai - 400 011
Corp Off: Plot No. J25 J26, MIDC Awadhah, Dhule-424006. Tel: 02562-239331, 239080
Email ID: investor@nitiraj.net Website: www.nitiraj.net

Extract of the Unaudited Financial Results for the Quarter Ended 30 June, 2023

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		(Unaudited)	(Refer Note 4)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,193.57	1,154.48	752.63	4,654.97
2	Profit / (Loss) before tax and Exceptional items	116.54	13.43	(36.20)	0.89
3	Profit / (Loss) before tax	116.54	13.43	(36.20)	(18.00)
4	Profit / (Loss) after tax	87.21	(17.03)	(26	

PUBLIC NOTICE

Take notice that Flat No: 408/B, adm. 540 sq.ft., carpet area, Apna Ghar Unit No.8, CHS Ltd., Building No.33, known as Dhavalgiri, Versova, Swami Samarath Nagar, Off J.P. Road, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai - 400058, under the Share Certificate No.4 alongwith 5 shares of Rs 250 each, with distinctive Nos.206 to 210 with The Apna Ghar Unit No.8 Co-Op. Housing Society Limited, being lying & in joint name of Mr. ASHOK KANAIYALAL BHIMANI & MR. RAJENDRA KANAIYALAL BHIMANI. Shri Ashok Kanaiyala Bhimani expired on 05/10/2019, leaving behind him, Mrs. Shobhana Ashok Bhimani (wife) Ms. Komal Ashok Bhimani (daughter) & Ms. Binita Ashok Bhimani (daughter) as his only legal heirs & representatives. By Gift Deed dated 10/5/2023, duly registered vide no: BDR-15-7361-2023, dated 10/5/2023, Shri Rajendra Kanaiyala Bhimani gifted his 50% share in the said flat No.408/B to Mrs. Shobhana Ashok Bhimani & now the flat would be in names of Mrs. Shobhana Ashok Bhimani, Ms. Komal Ashok Bhimani and Ms. Binita Ashok Bhimani.

The Legal heirs Mrs. Shobhana Ashok Bhimani, Ms. Komal Ashok Bhimani and Ms. Binita Ashok Bhimani are willing to get the said flat transferred in their names jointly as mutually decided by them in the ratio of 66.67%, 16.66% and 16.67% each respectively.

However, as the safer side, the Publication is made calling for objection or claim if any, from other person having any right, title or interest in respect of the said flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, gift or any encumbrance howsoever or otherwise, is hereby required to intimate to the undersigned or the society within 14 days from the date of the publication of this notice, of his/her such claim, if any, with all the supporting documents, failing which, no claim shall be entertained & the society shall proceed to deal with the said flat as per the provisions of the MCS Act, 1960, Rules and byelaws, without reference of such claim and the claims if any, of such person shall be treated as waived and not binding on the society.

Sd/-For Pradip Shukla & Co.
302/A, D8, Yogi Prabhakar Society, Next to, Vipul Fruit Store, Yogi Nagar, Borivali West, Mumbai - 400 092.

जाहीर सूचना

वेबे सूचना देण्यात येत आहे की, श्री. रामजी गुमा हे श्रीमती दिती गुमा यांच्यासह फ्लॅट क्र.बी/१८०५-१८०६, रिवॉर टावर कोहोलीन, लोखंडवाला टाऊनशिप, अकुरली रोड, काव्हिले (पूर्व), मुंबई-४०००१२ या जागेचे संयुक्त मालक होते, यांचे ३.०३.२०२३ रोजी निधन झाले आणि श्रीमती दिती गुमा यांनी मरणाच्या शेवटच्या द्वावा वरून या जागेच्या संपत्तीचा वारसा प्राप्त केला आहे आणि सांख्यिकीय सत्यत्वाकरिता अर्ज केला आहे. आम्ही याद्वारे, सांख्यिकीय घाबरण /मिळकतीमधील, मृत समासादाच्या सदर शेअर्स व हितासंबंधीचे हस्तांतरण होण्यास बास किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनांच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत सांख्यिकीय घाबरण/मिळकतीमधील मृत समासादाच्या शेअर्स व हितासंबंधीचा हस्तांतरणासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुढ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य याबाबतची प्रतिसाद घ्यावे आहेत. जर दिलेला मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मृत समासादाच्या सांख्यिकीय घाबरण /मिळकतीमधील शेअर्स व हितासंबंधीची सांख्यिकीय उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मानाने व्यवहार करण्यास सांख्यिकीय मोकळी असेल. आज दिनांक १८ ऑगस्ट, २०२३, मुंबई

लिना वेंकटेश
वकील उच्च न्यायालय

कार्यालय क्र.२, उड्डाण, गोवा निसर्ग कोसितोसि, इमारत क्र.१, फ्लॅट इस्ट-१, सी.पी. रोड, काव्हिले (पूर्व), मुंबई-४००१०२. टि.१८-०८-२०२३ दिनांक: १८/०८/२०२३

पॉलिश-१६ (उप-विधी क्र.३४ अन्वये)

मृत समासादाचे संवेद्ये घाबरण/मालमतीत असलेले हितासंबंधी व प्राप्त हस्तांतरित करण्याबाबत एक मान्य किंवा हक्की मानविषयासाठी घाबरण/मालमतीला नमुना. श्री. प्रेमचंजरी खेरगानी जी हे दिवसिक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पत्ता: सदातिका क्र.३०२-ए, दिवसिक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., कॅम्प रोड, भादूर पूर्व या सांख्यिकीय सत्यत्वा आहत आणि सदर सोसायटीच्या स्मार्तीमधील फ्लॅट/अंश/पत्रे क्र.३०२-ए चे धारक असून यांचे ०४.०५.१९९९ रोजी कोणतेही वारसाद्वारे न येता निधन झाले.

सोसायटीद्वारे सोसायटीच्या घाबरण/मिळकतीमधील, मृत समासादाचे सोसायटीच्या घाबरण/मालमतीतील सदर शेअर्स/हितासंबंधीचे हस्तांतरण होण्यास बास किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनांच्या प्रसिध्दीपासून ३० दिवसांत सांख्यिकीय घाबरण/मिळकतीमधील मृत समासादाच्या शेअर्स व हितासंबंधीचा हस्तांतरणासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुढ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य याबाबतची प्रतिसाद घ्यावे आहेत. जर दिलेला मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मृत समासादाच्या सोसायटीच्या घाबरण /मिळकतीमधील शेअर्स व हितासंबंधीची सांख्यिकीय उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मानाने व्यवहार करण्यास सांख्यिकीय मोकळी असेल. आज दिनांक १८ ऑगस्ट, २०२३, मुंबई

जाहीर नोटीस

सर्व संबंधितास या जाहीर सूचनाद्वारे असे कळविण्यात येते की, सदातिका क्रमांक ६९०, ६ या माळा, शिवालय एअर ए ए को ऑफ ही सो, इमारत क्र.११, मीने लोअर फ्लॅट, गॉबी नगर, वाळी, मुंबई, येथे स्थित आहे. सदर सदातिका ही श्रीमती लाता देवदार खेरगानी यांनी ही गजानन गुणु पवार यांच्याकडून खरेदी केली आहे. मूळ मालकीपत्राची रक्कम गजानन पवार ह्या दि. ०६.०६.२००३ रोजी मरणाच्या वेळी अस्तित्वात नव्हते पती श्री गजानन गुणु पवार हे वारसा आहेत व इतर कोणतेही वारसा नाहीत. वरीलखाली सदर सदातिका वर कोणत्याही इतरांना, व्यक्तींना वा संस्थेचा वारसा, गणप, दाग, बोना, वादा, विक्री, अस्तावधान, भाडेगुणु रक्कमी वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितासंबंध व अधिकार असल्यास सदर सदातिका प्रतिद्वार झाल्यापासून ७ दिवसांचे आत लेखी कागदपत्रे पुराव्यासहित अर्ज भरणे वि. २०४ दिनांक १८/०८/२०२३ मध्ये नोंद घ्यावे. वारसा नोंद घ्यावे. वारसा नोंद घ्यावे. वारसा नोंद घ्यावे. वारसा नोंद घ्यावे. वारसा नोंद घ्यावे. वारसा नोंद घ्यावे. वारसा नोंद घ्यावे. वारसा नोंद घ्यावे. वारसा नोंद घ्यावे. वारसा नोंद घ्यावे.

वकील घेऊन येईल
या वकील घेऊन येईल
दिनांक: १८/०८/२०२३

दिनांक: १८/०८/२०२३
दिनांक: १८/०८/२०२३
दिनांक: १८/०८/२०२३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MRS. SARLABEN PRAVINCHANDRA SANGANI and MR. PRAVINCHANDRA N. SANGANI are members in respect of Flat No.: 601 on 6th floor, A wing and Flat No.: 601 on 6th floor, B wing in the building of the society having below mentioned address: MRS. SARLABEN PRAVINCHANDRA SANGANI died on 27/07/2022. MR. PRAVINCHANDRA N. SANGANI, the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No.: 601 on 6th floor A wing and Flat No.: 601 on 6th floor B wing.

The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the share in the property of the deceased member in the capital / Property of the society for transferring the said Flat No.: 601 on 6th floor, A wing & Flat No.: 601 on 6th floor, B wing to MR. PRAVINCHANDRA N. SANGANI, within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between 5.00 p.m. to 7.00 p.m.

If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye-Laws of the society.

Hon. Secretary
Arjun Niwas (SRA) Co-Op. Hsg. Soc. Ltd., Bhatt Lane, Postar, Opp. Postar Depos., Kandivli West, Mumbai 400067

Place: Mumbai
Date: 18/08/2023

CROWN LIFTERS LIMITED

CROWN LIFTERS[®] CIN: L74210MH2002PL138439
Registered Office: 104, Raheja Plaza Premises Co-Op Soc. Ltd., Shah Industrial Estate, Veera Desai Rd, Andheri (W), Mumbai - 400053.
Tel No: +91 22 4006 2829;
E-mail: cs.cll@crownlifters.com;
Website: www.crownlifters.com

NOTICE
Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Transfer Books of the company will be closed from Saturday, 16th day of September, 2023 to Saturday, 23rd day of September, 2023 (both days inclusive) in connection with 21st Annual General Meeting Scheduled to be held on Saturday 23rd day of September 2023 at registered office of the company.

FOR, CROWN LIFTERS LIMITED
Sd/-
KARIM K. JARIA - MANAGING DIRECTOR
DIN: 00200320
Place: Mumbai Date: 18/08/2023

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की, गार - उदकनगर, लातूर - वसई, जिल्हा - पालघर मधील, जमीन (9) सर्वे क्रमांक - १६/१, क्षेत्र. हे. आर. ००-०१-१० ह्या जमिनीचे श्री. किशोर फ्रॉक्स कुन हे मालक आहेत आणि मालकांनी सदर जमिनी विकरित करण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी वसई शिंदर शहर महानगरपालिकेकडून परवानगी मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रकारची हरकत वा हितासंबंधी असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाले नंतर १५ दिवसांचे आत किटवासीकडे यातील खालील पत्त्यावर लेखी कागदपत्राच्या मुदतासह कळवावे.

सही/-
श्री. सुधीर आ. पाटील, वकील
पत्ता: बी/१६, इंडा इया मिलिटान, मुळाव्या, लातूर - वसई जिल्हा - पालघर सर्वे क्रमांक १६/१-०१-१०

PUBLIC NOTICE

Our clients, Mrs. Bhavana Kapani and Late. Jayesh Kapani of Mumbai Indian Inhabitant were holding 4000 and 6000 fully paid up equity shares of Rs. 10/- each issued by Efficient Builders Private Limited (CIN No: U45202MH2009PT191441) and 4000 and 6000 fully paid up equity shares of Rs. 10/- each issued by Alankit Builders and Developers Private Limited (CIN No.U45202MH2009PT192064) respectively.

The Original Share Certificates along with xerox copies thereof has been lost / misplaced by our clients.

We therefore, by this Public Notice inform the public at large that the said Share Certificates belong to our clients and our clients request that if anybody finds the same, to kindly return the same at the address mentioned herein below or contact the undersigned personally on the address below. Any person claiming any right, title, claim or interest in or demand pertaining to or whatsoever in or upon the said Share Certificate or any part thereof, by way or virtue of Sale, Mortgage, Lien, Assignment, Gift, Charge, Possession, Exchange, Interference, Decree, Litigation, Merger, Demerger, etc. or otherwise whatsoever may expressly and in writing make the same known to the undersigned at their office address below with supporting documents within 14 (Fourteen) days of publication of this notice, failing which, any such right, title, interest or claim, if any, shall be considered to have been voluntarily and consciously waived, forfeited, forgone and/or given up.

Deven Dwardkas & Partners
Advocates & Solicitors,
Vardhman Chambers, Office No. 111 - 114, 1st Floor, 17-G, Cawaji Patel Street, Fort, Mumbai - 400 001.
devenwardkas@dwarkadaslaw.net
Phone: 66550922/67439502
Place : Mumbai Date : 18.08.2023

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती रसिना शिरजलाल छावंडी या फ्लॅट क्र.४ (सदर फ्लॅट), पार्ले दीपक कोहोलीन, आशाद फ्लॅट ४२० चौ.फु. तसेच अनुक्रमांक १ ते २ सह भागप्रमाणपत्र क्र.३ या जागेच्या मालक आणि सहाय्यी असून आता त्यांचे पती श्री. शिरजलाल टी. छावंडी (मृत मालक) यांचे १८.०४.२०११ रोजी निधन झाल्यानंतर सदर फ्लॅटचे वारसाहक्काने एकमेव मालक झाले आहे. त्यांचे कोणीही कायदेशीर वारसाद्वारे नाहीत कारण त्यांच्या पत्नीच्या एकमुळे पर २१.१२.२०१० रोजी निधन झाले. श्रीमती रसिना टी. छावंडी यांना सदर फ्लॅट माझे अश्लालाकडे योग्य रक्कमेच्या व्यवहारानुसार किती कालावधीत मानिले किती, हस्तांतर, मुक्त करणाऱ्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस, संस्थेस, वित्तीय संस्थेस सदर फ्लॅटचा वारसा कितीही प्रकारचे अधिकार, हक्क, रोअर किंवा हिलाचा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकड्याकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर योग्य दस्तावेजी पुराव्यासह सदर सूचना प्रकाशनापासून १० दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणीही व्यक्तीस दावा नाही आणि अस्वस्थ सदर फ्लॅटचा वारसा दावा त्याम या स्थगित केला आहे आणि सदर फ्लॅटचे अधिकार स्पष्ट व बाजार भास अन्वयेचे घोषित केले जाईल.

वकील ए. एस. धोंडे
धोंडे निवास, टिळक मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५३

Public Notice

I Sahil J Sangani S/O Jayesh Sangani PP number U4355522 has lost my document EXN 45 issued by DG SHIPPING after my class 4 exams at A/203 Ghanshyam palace KT Village Vasai West 401202.

SUPRA PACIFIC FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L74140MH1986PLC039547
Regd. Office: No. 3, Ground Floor, Building No. 12, Amar Nibheri, J.B. Nagar Post Office, J.B. Nagar, Andheri East Mumbai, Mumbai City, MH - 400059
Web: www.suprapacific.com, Email: info@suprapacific.com Ph: 044 66555555

CORRIGENDUM /ADDENDUM TO NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING DATED 31.07.2023

This Corrigen dum has been issued to correct the following in the notice of Annual General Meeting dated 31.07.2023 issued by the Company for convening the 37th Annual General Meeting (AGM) of the company, scheduled to be held on Thursday, 24th August, 2023 whose all IDs are registered with the Company/Depository Participants in due compliance with the provision of Companies Act, 2013 read with Rules made thereunder and Circulars issued by the Ministry Of Corporate Affairs and the Securities And Exchange Board Of India in respect of holding of AGM through VCO/DAVM.

Revised contents of the AGM Notice is set forth hereunder:

The number of shares held by Mr. Joly Sebastian and Mr. Manoj Karunathil has been corrected as 43856 and 13186 respectively wherever appears in the Notice of Annual General Meeting as should be read as 43956 and 13186 respectively.

This corrigendum shall be read in conjunction with the AGM Notice. All other contents of the AGM Notice, save and except as amended by this Corrigen dum, shall remain unchanged.

This Corrigen dum shall form an integral part of the AGM Notice circulated to the shareholders of the Company. Accordingly, all concerned shareholders, Stock Exchanges, Depositories, Registrar and Share Transfer Agent, agencies appointed for e-voting, other Authorities, regulators, and all other concerned persons are requested to take note of the above changes.

This Corrigen dum shall also be available at the website of the Company at www.suprapacific.com.

By Order of the Board
For Supra Pacific Financial Services Limited
Sd/-
Leena Yeshuath
Company Secretary
M. No. ACS 61387

Place: Kachi
Date: 16.08.2023

पॉलिश-१६ (उप-विधी क्र.३४ अन्वये)

सूचना

श्री. सोनु तानु बेलकर व श्रीमती यशोदा सोनु बेलकर हे वीर हनुमान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एस.आर.ए., पत्ता: वीर हनुमान को-ऑप. हौसिंग सोसायटी, एस.आर.ए., या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारत क्र.०२ मधील फ्लॅट/इमारत क्र.०५ चे धारक आहेत, पत्ता: श्री हनुमान मंदिर, पारशीवाडा, सहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१९, श्री. सोनु तानु बेलकर यांचे १५.०९.२०२२ रोजी निधन झाले आणि यशोदा सोनु बेलकर यांचे १२.०३.२०१० रोजी कोणतेही वारसाद्वारे न येता निधन झाले.

श्री. कृष्ण सोनु बेलकर यांनी कायदेशीर वारसादारांकरिता अर्ज केला आहे. सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत यद्वरीने सदर सूचना प्रकाशनापासून सोसायटीच्या कार्यालयात १५ दिवसात आक्षेप/दावा असल्यास संपर्क करावा.

सोसायटीद्वारे सोसायटीच्या घाबरण/मिळकतीमधील, मृत समासादाचे सोसायटीच्या घाबरण/मालमतीतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास बास किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनांच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या घाबरण/मिळकतीमधील समासादाच्या शेअर्स व हितासंबंधीच्या दुय्यम भागाप्रमाणपत्र वितरणासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुढ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतिसाद घ्यावे आहेत. जर दिलेला मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मृत समासादाच्या सांख्यिकीय घाबरण /मिळकतीमधील शेअर्स व हितासंबंधीची सांख्यिकीय उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मानाने व्यवहार करण्यास सांख्यिकीय मोकळी असेल. जर सांख्यिकीय घाबरण/मिळकतीमधील मृत समासादाच्या शेअर्स व हितासंबंधीचा हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कर्मचाऱ्यांकडे, सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीकृत दावेदारी/आक्षेपकारदार निरीक्षणकारिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या ताखेपासून कालावधी समयाची ताखेपूर्वक स.११.०० ते दु.१२.३० दरम्यान उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता
दिनांक: मुंबई वी वीर हनुमान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., एस.आर.ए.
दिनांक: १६.०८.२०२३ सा. सचिव

पॉलिश-१६ (उप-विधी क्र.३४ अन्वये)

सूचना

श्री. सोनु तानु बेलकर व श्रीमती यशोदा सोनु बेलकर हे वीर हनुमान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एस.आर.ए., पत्ता: वीर हनुमान को-ऑप. हौसिंग सोसायटी, एस.आर.ए., या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारत क्र.०२ मधील फ्लॅट/इमारत क्र.०५ चे धारक आहेत, पत्ता: श्री हनुमान मंदिर, पारशीवाडा, सहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१९, श्री. सोनु तानु बेलकर यांचे १५.०९.२०२२ रोजी निधन झाले आणि यशोदा सोनु बेलकर यांचे १२.०३.२०१० रोजी कोणतेही वारसाद्वारे न येता निधन झाले.

श्री. कृष्ण सोनु बेलकर यांनी कायदेशीर वारसादारांकरिता अर्ज केला आहे. सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत यद्वरीने सदर सूचना प्रकाशनापासून सोसायटीच्या कार्यालयात १५ दिवसात आक्षेप/दावा असल्यास संपर्क करावा.

सोसायटीद्वारे सोसायटीच्या घाबरण/मिळकतीमधील, मृत समासादाचे सोसायटीच्या घाबरण/मालमतीतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास बास किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनांच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या घाबरण/मिळकतीमधील समासादाच्या शेअर्स व हितासंबंधीच्या दुय्यम भागाप्रमाणपत्र वितरणासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुढ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतिसाद घ्यावे आहेत. जर दिलेला मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मृत समासादाच्या सांख्यिकीय घाबरण /मिळकतीमधील शेअर्स व हितासंबंधीची सांख्यिकीय उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मानाने व्यवहार करण्यास सांख्यिकीय मोकळी असेल. जर सांख्यिकीय घाबरण/मिळकतीमधील मृत समासादाच्या शेअर्स व हितासंबंधीचा हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कर्मचाऱ्यांकडे, सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीकृत दावेदारी/आक्षेपकारदार निरीक्षणकारिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या ताखेपासून कालावधी समयाची ताखेपूर्वक स.११.०० ते दु.१२.३० दरम्यान उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता
दिनांक: मुंबई वी वीर हनुमान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., एस.आर.ए.
दिनांक: १६.०८.२०२३ सा. सचिव

PUBLIC NOTICE

Mr. Siyaram Laltraprasad Divedi, a member of the Gokul Gagan Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Village, Kandivali East, Mumbai-400101, and holding Flat No.B/401, in the building of the society, died on 01/06/2023, without making any nomination. Mrs. Rashmi Ashok Dubey Alias Divedi has made an application for transfer of the shares of the deceased member to her name. The Society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the Society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date : 18.08.2023
Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Mr. Siyaram Laltraprasad Divedi, a joint member of the Alpine Sarova Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Village, Kandivali East, Mumbai-400101, and holding Flat No.A-350A, in the building of the society, died on 01/06/2023, without making any nomination. Mrs. Rashmi Ashok Dubey Alias Divedi has made an application for transfer of the shares of the deceased member to her name. The Society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the Society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date : 18.08.2023
Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Mr. Siyaram Laltraprasad Divedi, a joint member of the Vishnu Shivam Tower Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Village, Kandivali East, Mumbai-400101, and holding Flat No.A-1405, in the building of the society, died on 01/06/2023, without making any nomination. Mrs. Rashmi Ashok Dubey Alias Divedi has made an application for transfer of the shares of the deceased member to her name. The Society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the Society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date : 18.08.2023
Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Ashish Swarnkar & Mrs. Rajshree Swarnkar joint members of the SAMARPAN A&B Co-Operative Housing Society Limited, occupying Flat No. 201-B of the SAMARPAN A&B Co-Operative Housing Society, Ltd. No. 065, bearing Distinctive Nos. from 641 to 650, pertaining to the said Flat No. 201-B, and requested the society to issue duplicate share certificates to them. Any person having any objection for the issue of duplicate share certificates in place of and in lieu of the above mentioned share certificates, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of such objection claim, together with documentary evidence thereof, within 15 days from the date of this notice, failing which any such objection shall be deemed to have been waived and a duplicate share certificates will be issued to them, without any reference to such claim.

Date : 18.08.2023
Place : Mumbai
for and on behalf of SAMARPAN A&B CHS Limited
Sd/ Hon. Secretary
SAMARPAN A&B CHS Limited, W.E. Highway, Borivali East, Mumbai - 400066

Public Notice

Mrs. Asha Manohar Rane and Mr. Manohar Vitthal Rane, joint owners of Flat no. 204, II floor, Buddha Ozone II, Behind Ostwal heights, Kanakia Mira Road (East), Thane 401107, passed away on 28th December 2022 and 11th May 2019, respectively. On behalf of my client Mrs. Pooja Vishal Anghekar /Pooja Manohar Rane, the surviving co-owner, I the under mentioned advocate hereby invite claims or objection at the address given below, from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objection are received within the period prescribed above, it would be presumed that there is no claim of anyone in respect thereof and/or whatever claim if any, has been waived off and my client will be free with accordingly.

-Adv S. A. Shaikh
Shop 14, New Star Crystal,
Kanakia, Mira Road (E), 401107